EUROTEX INDUSTRIES AND EXPORTS LIMITED

Registered Office: 1110, Raheja Chambers, 11th Floor, 213, Nariman Point, Mumbai – 400 021.

Phone: (022) 6630 1400 E-Mail: eurotex@eurotexgroup.com Website: www.eurotexgroup.in
CIN: L70200MH1987PLC042598

8th November, 2024

The Secretary
BSE Limited
1st Floor, New Trading Ring,
Rotunda Building, Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort, Mumbai - 400 001.
Stock Code: 521014

(BY BSE LISTING CENTRE)

The Secretary
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5th Floor,
Plot No. C/1, G Block,
Bandra-Kurla Complex,
Bandra (East), Mumbai - 400051
Stock Code: EUROTEXIND

(BY NSE NEAPS)

Dear Sir/Madam,

<u>Sub: Newspaper Advertisement – Disclosure under Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.</u>

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 we hereby enclosing the copies of newspaper advertisement published on 8th November, 2024, both newspapers having electronic editions, regarding the extract of the Unaudited Financial Results for the quarter/half year ended 30th September, 2024 in the following newspapers:

- 1. Free Press Journal (English)
- 2. Navshakti (Marathi)

This is for your kind information and records.

Thanking you, Yours faithfully

For EUROTEX INDUSTRIES AND EXPORTS LIMITED

NEHA GARG COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER

Encl: as above





EUROTEX INDUSTRIES AND EXPORTS LIMITED

Regd. Office: 1110, Raheja Chambers, 11th Floor, 213, Nariman Point, Mumbai - 400 021. Tel.: 022 6630 1404 • Fax: 022 2204 1435 • Website: www.eurotexgroup.in

E-Mail: eurotex@eurotexgroup.com • CIN: L70200MH1987PLC042598 UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2024

(₹ in Lakhs) Quarter Quarter Quarter Half year Half year Year ended 31/03/2024 ended ended ended ended ended 30/09/2024 30/06/2024 30/09/2023 30/09/2024 30/09/2023 Audited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Total Income from operations (Net) 69.37 106.47 17.33 175.84 104.37 291.68 Net Profit/(Loss) from Ordinary (152.33)(111.37)(203.92)(263.70)(362.09)(653.43)Activities after tax Net Profit/(Loss) for the period after (152.33)(111.37)(203.92)(263.70)(362.09)(653.43)tax (after Extraordinary items) Total Comprehensive Income (119.37)(95.37)(149.54)(214.74)(321.32)(689.68)for the period after tax (after extraordinary items) 5 Equity Share Capital 874.02 874.02 874.02 874.02 874.02 874.02 6 Reserves (excluding Revaluation (3.590.49)Reserves as shown in balance sheet of previous year) Earning Per Share (before (1.74)(1.27)(2.33)(3.01)(4.14)(7.47)Extraordinary items) (of ₹10 each) Basic & Diluted (in ₹) Earning Per Share (after (1.74)(1.27)(2.33)(3.01)(4.14)(7.47)Extraordinary items) (of ₹10 each) Basic & Diluted (in ₹)

Notes:

- 1. The above is an extract of the detailed format of Quarterly / Half Yearly Unaudited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Half Yearly Unaudited Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's Website
- 2. This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standard) Rule, 2015 and Companies (Indian Accounting Standard) Accounting Rules, 2016.
- 3. Previous periods' figures have been regrouped / rearranged, wherever considered necessary, to make them comparable to current period's presentation.

For Eurotex Industries and Exports Limited

K. K. Patodia **Chairman and Managing Director** Place: Mumbai (DIN: 00027335) Date: 7rd November, 2024

Josts

JOSTS ENGINEERING COMPANY LIMITED

CIN No. L28100MH1907PLC000252

Regd. Office: Great Social Building, 60 Sir Phirozeshah Mehta Road, Mumbai – 400001 Tel. No. 91-22-62674000, +91-22-22704071 • Website: www.josts.com • Email: jostsho@josts.in

Extract of Standalone al	na Consoi	idated On	iaudited F	inanciai R	esuits for	the Quar	ter and na	ir year en	aea sotn :	septembe	r, 2024	(Rs. in Lakhs)
			Stand	lalone					Consol	idated		
Particulars		Quarter ended 30.06.2024		Half year ended 30.09.2024						Half year ended 30.09.2024	Half year ended 30.09.2023	
	Unaudited			Unaudited		Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total Income from operations	5,887	5,288	3,809	11,175	7,325	17,553	6,259	5,681	4,119	11,940	7,944	18,821
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	569	476	306	1,047	428	1,343	728	483	313	1,213	461	1,370
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	569	476	306	1,047	428	1,343	513	364	220	879	339	990
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	410	357	213	769	305	968	513	364	220	879	339	990
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	410	356	214	769	302	950	513	363	222	879	336	979
Equity Share Capital	98	98	93	98	93	98	98	98	93	98	93	98
Reserve (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet)	-	-	-	-	-	6,175	-	-	-	-	-	5,701
Earnings Per Share of Rs.2/-each (not annualised) Rs.												
(a) Basic :	8.39	7.30	4.57	15.73	7.29	19.80	10.49	7.45	4.71	17.97	7.29	20.26
(b) Diluted:	8.35	7.26	4.57	15.65	7.25	19.70	10.44	7.42	4.71	17.88	7.25	20.26

Notes:

- The above is an extract of the detailed format of quarterly and half year ended unaudited financial results filed with the stock exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligation 8 Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly and half year ended Financials Results are available on the stock exchange website (www.bseindia.com) and Company's website (www.josts.com).
- This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act. 2013 reac with rule 3 of the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015, as amended.
- The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held on 7th November, 2024. There are no qualification in the audit report issued for the Quarter and half year ended 30th September, 2024.
- The segment reporting of the Company has been prepared in accordance with Ind AS-108 on "Operating Segment" (Refer-Annexure 1) and the Company has been prepared in accordance with Ind AS-108 on "Operating Segment" (Refer-Annexure 1) and the Company has been prepared in accordance with Ind AS-108 on "Operating Segment" (Refer-Annexure 1) and the Company has been prepared in accordance with Ind AS-108 on "Operating Segment" (Refer-Annexure 1) and the Company has been prepared in accordance with Ind AS-108 on "Operating Segment" (Refer-Annexure 1) and the Company has been prepared in accordance with Ind AS-108 on "Operating Segment" (Refer-Annexure 1) and the Company has been prepared in accordance with Ind AS-108 on "Operating Segment" (Refer-Annexure 1) and the Company has been prepared in accordance with Ind AS-108 on "Operating Segment" (Refer-Annexure 1) and the Company has been prepared in accordance with Ind AS-108 on "Operating Segment" (Refer-Annexure 1) and the Company has been prepared in accordance with Ind AS-108 on "Operating Segment" (Refer-Annexure 1) and the Company has been prepared in accordance with Ind AS-108 on "Operating Segment" (Refer-Annexure 1) and the Company has been prepared in accordance with Ind AS-108 on "Operating Segment" (Refer-Annexure 1) and the Company has been prepared in accordance with Ind AS-108 on "Operating Segment" (Refer-Annexure 1) and the Ind AS-108 on "Operating Segment" (Refer-Annexure 1) and the Ind AS-108 on "Operating Segment" (Refer-Annexure 1) and Ind ASPrevious period/year's figures have been regrouped/reclassified wherever necessary to confirm to current period's/year's figures.

For Jost's Engineering Company Limited

Place : Thane Date: 7th November, 2024 Jai Prakash Agarwa DIN: 00242232

FORMAT-C1

(for political parties to publish in the newspapers, social media platforms & website of the party)

(As per the Commission's directions issued in pursuance of the Order dated 13.02.2020 of the Hon'ble Supreme Court in contempt petition(C) no. 2192 of 2018 in

WP(C) no. 536 of 2011) Name of Political Party: Bharativa Janata Party

Name of the Election: Maharashtra Legislative Assembly - 2024

Maharashtra Name of State/UT:

(1) Name of the Constituency: 152 - Borivali Name of the candidate: Sanjay Rambhakt Upadhyay

g. Any other information Nil

required to be given

C: No	•	direct Antono donto	Tanjay Kamanaki opaanyay						
Sr. No.	Ci	riminal Antecedents							
1	a.	Nature of Offences	 FIR 303/2024, under sec. 142, 147, 149, 341 & 342 of IPC at Mahim Police Station, Mumbai FIR 320/2024, under section 37 (a) (d), 135 of Bom. Police Act at MRA Police Station, Mumbai FIR 137/2000, under section 143, 145, 137 & 149 of IPC at Malbar Hill Police Station, Mumbai. 						
	b.	Case no.	1. PW/900034/2005						
	C.	Name of the court	M.M. Court, Mumbai						
	d.	Whether charges have been framed or not (Yes/No)	1. No 2. Yes 3. No						
	e.	Date of conviction, if any	Nil						
	f.	Details of punishment undergone, if any	Nil						

*In the case of election to Council of States or election to Legislative Council by MLAs, mention the election concerned in place of name of constituency.

IDFC First Bank Limited

(Formerly known as IDFC Bank Ltd) | CIN : L65110TN2014PLC097792

Registered Office: - KRM Towers, 7th Floor, Harrington Road, Chetpet, Chennai- 600031. Tel : +91 44 4564 4000 | Fax: +91 44 4564 4022

IDFC FIRST Bank

(Formerly known as IDFC Bank Ltd)

APPENDIX- IV-A [See proviso to rule 8 (6) & 9 (1)] SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to

Rule 8 (6) & 9 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s), Co-Borrower (s) and Guarantor (s) as per column (iii) that the below described immovable properties as per column (iv) mortgaged/charged to the Secured Creditor, the possession of which has been taken by the Authorised Officer of Formerly known as IDFC Bank Ltd, will be sold or "As is where is", "As is what is", and "Whatever there is" as described hereunder, for the recovery of amount due to IDFC FIRST Bank Limited (Formerly known as IDFC Bank Ltd) from Borrower (s) and Co-Borrower (s) as per column (i).

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided on IDFC FIRST Bank website i.e. **www.idfcfirstbank.com**

	S. NO	(i) Demand Notice Amount	(ii) Agreement ID	(iii) Name of Borrower (s), Co-Borrower (s) and Guarantor (s)	(v) Reserve Price Amount	(vi) EMD Amount	(vii) Date and Time of Auction	(viii) Date and Time of EMD Auction	(ix) Date and Time of Inspection	(x) Authorized Officer Name & Contact Number
Ш	1	INR 44536217.00/-	10100042329	M/S Almanaar	INR	INR	26-Nov-2024	25-Nov-2024	20-Nov-2024	Name- Sameer Thoolkar
Ш		Demand Notice	&	Enterprises, Motiullah	36525600.00/-	3652560.00/-	11.00 AM to	10.00 AM to	10:00 AM To	Contact Number- 9561138559
Ш		dated:	10100042330	Shaikh & Wasiullah			1.00 PM	5.00 PM	4:00 PM	Name- Sudeep Sinha
Ш		24-Jul-2023		Shaikh						Contact Number- 9833455452

(iv) MORTGAGED PROPERTY ADDRESS: All That Piece And Parcel Of Flat No. 601 On 6th Floor Admeasuring 1068 Sq. Ft. (Carpet Area) Equivalent To 99.25 Sq. Mtrs. (Carpet Area) In Gladioli Co-Operative Housing Society Ltd., Constructed On Plot Of Land Bearing C. T. S. No. 1192 Of Village Versova, Taluka Andheri In The Registration District And Sub-District Of Mumbai City And Mumbai Suburban Situated At Off. Yari Road, Versova, Andheri (West), Mumbai - 400061, And Bounded As:East: Internal Road,West: Carnatio Apartment, North: Internal Road & South: Silver Mist Chs

Disclaimer: Please note that the said notice is issued for sale of immovable property only and IDFC FIRST Bank Limited has no right to sale of the movable assets, fany, present at the immovable property.

Authorised Officer IDFC FIRST Bank Limited

WARDWIZARD INNOVATIONS & MOBILITY LIMITED

CIN: L35100MH1982PLC264042

Reg. Off.: Office No. 4604, 46th Floor, Kohinoor Square, Kelkar Marg, Shivaji Park, Dadar (West), Nr. R.G. Gadkari Chock, Mumbai - 400028, Maharashtra, India Corp. Off.: Survey 26/2, Opposite Pooja Farm, Sayajipura, Ajwa Road, Vadodara-390019, Gujarat, India Email: compliance@wardwizard.in | Website: www.wardwizard.in | Tel No: +91 63588 49385

Evt	ract of Consolidated & Standalone	Unaudite	d Financ	ial Result	for the S	econd O	uarter an	d Half Ve	ar Ended	30th Sen	tember 2	024 (₹ i	n Lakhe)
	Tact of consolidated & standarone	Onadane	a i mane		lidated	econa Q	aarter arr	a man re	ar Ended		lalone	.UZ-7 (\.)	II Cakiis)
		0	uarter Ende		Half Year ended Year Ended			C	uarter Ende		Half Year ended		Year Ended
SI.				30-09-2023									31-03-2024
No.	Particulars			(Unaudited)							(Unaudited)		(Audited)
1.	Total income from operations	5818.30			10959.66			5818.30	4892.47		10710.77	8297.90	31731.43
	Other Income	13.91	2.95	1.45	16.85	2.79	21.01	13.98	4.29	2.34	18.28	4.74	25.76
ا ا	Total Income	5832.20		4916.47			32162.98		4896.76	4513.33	10729.04	8302.64	31757.19
۷.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and /or	(695.72)	312.43	340.49	(383.29)	557.15	1991.00	(674.59)	328.33	327.34	(346.26)	569.95	2063.46
	Extraordinary items#)												
3.	Net Profit / (Loss) for the period	(695.72)	312.43	340.49	(383.29)	557.15	1991.80	(674.59)	328.33	327.34	(346.26)	569.95	2063.46
	before tax (after Exceptional and/or												
١,	Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period	(621.59)	230.23	254.89	(391.36)	411.26	1343.51	(595.83)	241.50	241.74	(354.33)	416.85	1415.16
4.	after tax (after Exceptional and/or	(021.59)	230.23	204.09	(391.30)	411.20	1343.51	(595.63)	241.50	241.74	(334.33)	410.00	1415.16
	Extraordinary items#)												
5.	Total Comprehensive Income for	(620.93)	231.60	258.20	(389.33)	412.96	1344.11	(595.17)	242.87	245.05	(352.30)	418.54	1415.76
	the period(Comprising profit/(loss)												
	for the period(after tax)and other Comprehensive Income(after tax)												
6.	Equity Share Capital (No. of Shares)	2606.94	2606.94	2606.94	2606.94	2606.94	2606.94	2606.94	2606.94	2606.94	2606.94	2606.94	2606.94
7.	Reserves (excluding Revaluation	-	-	-	-	-	7519.35		-	-	-	-	7652.53
	Reserve) as shown in the Audited												
١	Balance Sheet of previous year)												
8.	Earnings Per Share (of ₹ 1/- each) (for continuing and discontinued												
	operations) -												
	Basic:	(0.24)	0.09	0.10	(0.15)	0.16	0.52		0.09	0.09	(0.14)		0.54
	Diluted :	(0.24)	0.09	0.10	(0.15)	0.16	0.52	(0.23)	0.09	0.09	(0.14)	0.16	0.54

Notes

Date: 08.11.2024

- The Statement of Unaudited Financial Results for the Second Quarter and Half Year ended 30th September, 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 06.11.2024.
- These Un-audited Financial Results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under Section 133 of the Company Act 2013, read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended from time to time and the provisions of the Companies Act, 2013.
- The previous period figures have been regrouped/reclassified wherever required to confirm to the current year's presentation.
- . The Statutory Auditors of the Company have carried out a "Limited Review Report" of the above results as per Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosur Requirement) Regulations, 2015. There is no qualification in the audit report
- i, During the year the Company has been operating in Single Segment namely Electric Mobility Vehicles and its relating activities , as per the guiding principles given in Ind AS-108 on 'Operating Segments'
- The above Financial Results are also available on the Company's website (http://www.wardwizard.in) and BSE Limited 's (Stock Exchange) website During the quarter, a total of three Investor Complaints were received. As of 30th September, 2024, two of these complaints remain unresolved.
- The above Quarter Consolidated Financial Results includes, only one Subsidairy-Foreign "Wardwizard Global Pte Ltd" (wholly owned subsidiary Company) Financial Results
 Total Loss amounted to ₹21,12,722.04/-(Amount in ₹) after Consolidation for the Quarter ended 30.09.2024.

For and on behalf of the Board For WARDWIZARD INNOVATIONS & MOBILITY LIMITED

Place: Vadodara Date: 06.11.2024 Yatin Sanjay Gupte Managing Director DIN:- 07261150

CAPRI GLOBAL CAPITAL LIMITED

CAPRIGLOBAL Registered & Corporate Office: 502, Tower-A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400013 Circle Office: 9-B, 2nd floor, Pusa Road, Rajinder Place, New Delhi-110060

APPENDIX- IV-A [See proviso to rule 8 (6) and 9 (1)] Sale notice for sale of immovable properties

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) and 9 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the Constructive/physical possession of which has been taken by the Authorised Officer of Capri Global Capital Limited Secured Creditor, will be sold on "As is where is," "As is what is", and "Whatever there is," on dates below mentioned, for recovery of amount mentioned below due to the Capri Global Capital Limited Secured Creditor from Borrower mentioned below. The reserve price, EMD amount and property details mentioned below. 1. DATE & TIME OF E-AUCTION 1. RESERVE PRICE

SR. NO 1.	2. OUTSTANDING AMOUNT 1. M/s Sai Collection ("Borrower") 2.Mr. Ashutosh Rajendra Ekhe 3. Mr. Rajendra Narayan Ekhe 4.Mrs. Sujata Rajendra Ekhe (Co-borrower) LOAN ACCOUNT No. LNMENAS000030679 Old and 80300005898185 New	DESCRIPTION OF THE MORTGAGED PROPERTY All Piece and Parcel of Survey No. 45/4 +5/45/B, out of that Plot No. 33 & 34, thereon Row House No. 3, Admeasuring Built-Up Area 73.42 Sq. Mts. on Ground + First Floor, alongwith there under plotted area 44.15 Sq. Mts., in Ravi Chandra Darshan Co-op Housing Society Limited, Dastak Shiwar Kerupatil Nagar, Opposite MSEB Sub Station, Near Railway Track,	3. DATE & TIME OF THE PROPERTY INSPECTION 1. E-AUCTION DATE: 26.11.2024 (Between 3:00 P.M. to 4:00 P.M.) 2. LAST DATE OF SUBMISSION OF EMD WITH KYC: 25.11.2024 3. DATE OF INSPECTION:	2. EMD OF THE PROPERTY 3. INCREMENTAL VALUE RESERVE PRICE: Rs. 17,10,000/- (Rupees Seventeen Lacs Ten Thousan Only). EARNEST MONEY DEPOSIT: Rs. 1,71,000/- (Rupees One Lac Seventy One Thousand
		MSEB Sub Station, Near Railway Irack, Jail Road, Nashik Road, Panchak, Nashik, Maharashtra – 422101. Bounded as:	23.11.2024	

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in Capri Global Capital Limited Secured Creditor's website i.e. www. Capriglobal.in/auction/ TERMS & CONDITIONS OF ONLINE E-AUCTION SALE:-

1. The Property is being sold on "AS IS WHERE IS, WHATEVER THERE & WITHOUT RECOURSE BASIS". As such sale is without any kind of warranties & indemnities.

2. Particulars of the property / assts (viz. extent & measurements specified in the E-Auction Sale Notice has been stated to the best of information of the Secured Creditor and

Secured Creditor shall not be answerable for any error, misstatement or omission. Actual extant & dimensions may differ. 3. E-Auction Sale Notice issued by the Secured Creditor is an invitation to the general public to submit their bids and the same does not constitute and will not be deemed to constitute any commitment or nay representation on the part of the Secured Creditor. Interested bidders are advised to peruse the copies of title deeds with the Secured

Creditor and to conduct own independent enquiries /due diligence about the title & present condition of the property / assets and claims / dues affecting the property before 4. Auction/bidding shall only be through "online electronic mode" through the website https://sarfaesi.auctiontiger.net Or Auction Tiger Mobile APP provided by the service

provider M/S eProcurement Technologies Limited, Ahmedabad who shall arrange & coordinate the entire process of auction through the e-auction platfo 5. The bidders may participate in e-auction for bidding from their place of choice. Internet connectivity shall have to be ensured by bidder himself. Secured Creditor /service

provider shall not be held responsible for the internet connectivity, network problems, system crash own, power failure etc. 6. For details, help, procedure and online bidding on e-auction prospective bidders may contact the Service Provider MSE-Procurement Technologies Ltd. Auction Tiger Ahmedabad (Contact no. 079-61200531/576/596/559/598/587/594/.), Mr. Ramprasad Sharma Mob. 800-002-3297/ 79-6120 0559. Email:

7. For participating in the e-auction sale the intending bidders should register their name at https://sarfaesi.auctiontiger.net well in advance and shall get the user id and

password. Intending bidders are advised to change only the password immediately upon receiving it from the service provider.

8. For participating in e-auction, intending bidders have to deposit a refundable EMD of 10% OF RESERVE PRICE (as mentioned above) shall be payable by intereste

bidders through Demand Draft/NEFT/RTGS in favor of "Capri Global Capital Limited" on or before 25-Nov-2024.

9. The intending bidders should submit the duly filled in Bid Form (format available on https://sarfaesi.auctiontiger.net) along with the Demand Draft remittance toward:

EMD in a sealed cover addressed to the Authorized Officer, Capri Global Capital Limited Regional Office 301 - 302, 3rd Floor, 927 – Sanas Memories, F C Road, Shivaji Nagar, Pune -411004 or Office No. 7th Floor, Above new passport office, Dosti Pinnacle, Wagale Estate, Road No. 22, Thane -400604 latest by 03:00 PM on 25-Nov-2024. The sealed cover should be super scribed with "Bid for participating in E-Auction Sale- - in the Loan Account No. of "Borrower Name."

10. After expiry of the last date of submission of bids with EMD, Authorised Officer shall examine the bids received by him and confirm the details of the qualified bidders (who

have quoted their bids over and above the reserve price and paid the specified EMD with the Secured Creditor) to the service provider M/S eProcurement Technologies Limited to enable them to allow only those bidders to participate in the online inter-se bidding /auction proceedings at the date and time mentioned in E-Auction Sale Notice. 11. Inter-se bidding among the qualified bidders shall start from the highest bid quoted by the qualified bidders. During the process of inter-se bidding, there will be unlimite extension of "10" minutes each, i.e. the end time of e-auction shall be automatically extended by 10 Minutes each time if bid is made within 10 minutes from the last extension.

12. Bids once made shall not be cancelled or withdrawn. All bids made from the user id given to bidder will be deemed to have been made by him alone.

13. Immediately upon closure of E-Auction proceedings, the highest bidder shall confirm the final amount of bid quoted by him BYE-Mail both to the Authorised Officer, Capri Global Capital Limited, Regional Office 301 - 302, 3rd Floor, 927 - Sanas Memories, F C Road, Shivaji Nagar, Pune -411004 or Office No. 7th Floor, Above new passport office, Dosti Pinnacle, Wagale Estate, Road No. 22, Thane - 400604 and the Service Provider for getting declared as successful bidder in the E-Auction Sale

14. The successful bidder shall deposit 25% of the bid amount (including EMD) within 24 hour of the sale, being knocked down in his favour and balance 75% of bid amount

within 15 days from the date of sale by DD/Pay order/NEFT/RTGS/Chq favouring Capri Global Capital Limited 15. In case of default in payment of above stipulated amounts by the successful bidder / auction purchaser within the stipulated time, the sale will be cancelled and the amount

already paid (including EMD) will be forfeited and the property will be again put to sale.

16. At the request of the successful bidder, the Authorised Officer in his absolute discretion may grant further time in writing, for depositing the balance of the bid amount.

17. The Successful Bidder shall pay 1% of Sale price towards TDS (out of Sale proceeds) and submit TDS certificate to the Authorised officer and the deposit the entire amount of sale price (after deduction of 1% towards TDS), adjusting the EMD within 15 working days of the acceptance of the offer by the authorized officer, or within such other extended time as deemed fit by the Authorised Officer, falling which the earnest deposit will be forfeited.

18. Municipal / Panchayat Taxes, Electricity dues (if any) and any other authorities dues (if any) has to be paid by the successful bidder before issuance of the sale certificate

Bids shall be made taking into consideration of all the statutory dues pertaining to the property.

19. Sale Certificate will be issued by the Authorised Officer in favour of the successful bidder only upon deposit of entire purchase price / bid amount and furnishing the

necessary proof in respect of payment of all taxes / charges.

20. Applicable legal charges for conveyance, stamp duty, registration charges and other incidental charges shall be borne by the auction purchase

21. The Authorized officer may postpone / cancel the E-Auction Sale proceedings without assigning any reason whatsoever. In case the E-Auction Sale scheduled is postponed to a later date before 15 days from the scheduled date of sale, it will be displayed on the website of the service provider.

22. The decision of the Authorised Officer is final, binding and unquestionable.

23. All bidders who submitted the bids, shall be deemed to have read and understood the terms and conditions of the E-Auction Sale and be bound by them. 24. Movable item (if any) is lying in the property is not offered with this sale.

25. For further details and queries, contact Authorised Officer, Capri Global Capital Limited: Mr. Sumedh Bhalerao Mo. No. 9689474927 and for further inquiry Ms. Kalpana Chetanwala-7738039346. 26. This publication is also 15 (Fifteen) days notice to the Borrower / Mortgagor / Guarantors of the above said loan account pursuant to rule 8(6) and 9 (1) of Security Intere

(Enforcement) Rules 2002, about holding of auction sale on the above mentioned date/place. Special Instructions / Caution: Bidding in the last minutes/seconds should be avoided by the bidders in their own interest. Neither Capri Global Capital Limited nor the Service Provider will be responsible for any lapses/failure (Internet failure, Power failure, etc.) on the part of the bidder in such cases. In order to ward off such contingent situation, bidders are requested to make all the necessary arrangements / alternatives such as back-up power supply

and whatever else required so that they are able to circumvent such situation and are able to participate in the auction successfully.

Place: MAHARASHTRA Date: 08-NOV- 2024 Sd/- (Authorised Officer) Capri Global Capital Ltd.

शाखा कार्यालय : आयसीआयसीआय बँक लिमिटेड, तळ मजला, आक्रुती सेंटर, एमआयडीसी टेलिफोन एक्सचेंज जवळ, आक्रुती स्टारच्या समोर, अंधेरी पूर्व, मुंबई – ४०००९३

जाहीर सूचना – तारण मत्तेच्या विक्रीसाठी निविदा ई– लिलाव [नियम ८(६) चे तरतुदीकडे पहा] स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता सूचना

सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ सह नियम ८(६) च्या तरतुदीनुसार स्थावर मालमत्तेचा ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसामन्य लोक आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता जी सिक्युअर्ड क्रेडेटर यांच्याकडे महाण्/ चार्ज्ड करण्यात आली असून, त्याचा **ग्रत्यक्ष तावा** आयसीआयसीआय बँक लि.चे अधिकारी यांनी घेतला असून ती ''जसे आहे जिथे आहे'', ''जे आहे ते आहे '' आणि ''तेथे जे असेल ते '' या आधारे होणार आहे, त्याचे तपशील खाली देण्यात आले आहेत.

अ. क्रं	4/9/4/1/4/ 1/6	काही असल्यास ज्ञात बोजासह तारण मत्तेचा तपशील	थकबाकी रक्कम ₹	आरक्षित मूल्य (₹) इसारा अनामृत ठेव	मालमत्तेच्या परीक्षणची तारीख आणि वेळ	ई–लिलाव तारीख आणि वेळ
(y)	(बी)	(सी)	(डी)	(ई)	(एफ)	(जी)
	श्रीमती विंध्यवासिनी आनंदकुमार मिश्रा कुमार (कर्जदाराचे), श्री आनंद कुमार मिश्रा (सह– कर्जदाराचे), कर्ज खाते क्रमांक– LBVRR00005233307	फ्लॅट क्र. १०१, पहिला मजला, सी प्रकार २, ए विंग, इमारत क्रमांक ०३, संकटर ०४, पारस्ताध नगरी, गाव उमरोली, ता. पालघर, ठाणे– ४०१४०४ मोजमापित क्षेत्र-३४३.४८ चौरस फूट कार्पेट एरिया म्हणजे ३१.९२ चौ.मी.	₹ ५,५८,६९२/- (नोव्हेंबर ०५, २०२४ पर्यंत)	₹ ९,५४, ०००/- ₹ ९५,४००/-	नोव्हेंबर ११, २०२४ सकाळी ११:०० ते दुपारी ०२:००पर्यंत	सकाळी ११:०० पासन

ऑनलाईन लिलाव वेबसाईट**– (URL Link-https://disposalhub.com) मे. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड** या ई–लिलाव एजन्सीच्या वेबसाईटवर आयोजित करण्यात येईल. तारणदार/नोटीसी यांना **नोव्हेंबर २८, २०२४** रोजी **संध्याकाळी ०५.००** वाजणेपूर्वी एकूण थकबाकी आणि पढील व्याजासह रक्कम पुरतफेड करण्याची संधी देण्यात येत आहे. अन्यथा सदर तारण मालमत्तावरील परिशिष्टाप्रमाणे विकी करण्यात येईल बोलीदारांनी बयाणा रक्कम (ईएमडी) **आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्झ गेट क्रमांक ०२ समोर, मरो**ठ एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००९३ यांचेकडे डीमांड ड्राफ्ट (डीडी) (कॉलम ई पहा) नोव्हेंबर २८, २०२४ रोजी संध्याकाळी ०४.०० वाजणेपूर्वी सादर करावी आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रस्ताव फक्त वर नमूद वेबसाईटमार्फत नोव्हेंबर २८, २०२४ रोजी संध्याकाळी ०५.०० वाजणेपूर्वी ईएमडीच्या पैसे भरल्याच्या पुराव्यासाठी बँक पोचसह – डीडीची स्कॅन केलेल्या ईमेजसह सादर करणे आवश्यक आहे. कृपया नोंद घ्यावी जर संभाव्य बोलीदारांना वेबसाईटमार्फत त्यांचे प्रस्ताव सादर करणे शक्य नसल्यास, स्वाक्षरीकृत निविदा दस्तावेजाची प्रत आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्झ गेट क्रमांक ०२ समोर, मरोल एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००९३ येथे नोव्हेंबर २८, २०२४ रोजी संध्याकाळी ५.०० वाजणेपूर्वी सादर करता येतील. बयाणा रक्कम राष्ट्रीयकृत/वर्गीकृत बँकेकडील डीडी/पीओ

बँक लिमिटेड'' यांच्या नावे मुंबई येथे देय सादर करावा. पाहणीसंबंधित, ई–लिलावाच्या शर्ती व अटी किंवा निविदा सादर करण्याशी संबंधित कोणत्याही खुलाशाकरिता कृपया संपर्क **आयसीआयसीआय**

बँक कर्मचारी फोन नंबर ८१०४५४८०३१/७३०४९१५५९४/९००४३९२४१६.वर संपर्क करा. कृपया नोंद घ्यावी की मार्केटिंग एजन्सी १. मे. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, २. ऑजीओ ॲसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड, ३. मॅटेक्स नेट प्रायव्हेट लिमिटेड, यांनादेखील सद्द मालमत्तेच्या विक्री सुविधेसाठी नेमण्यात आले आहे.

कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली स्विकारणे किंवा नाकारणेचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राखीव आहे. विक्रीच्या विस्तृत शर्ती व अटींकरिता कृपया भेटा www.icicibank.com/n4p4s

दिनांक : नोव्हेंबर ०८, २०२४ ठिकाण : मुंबई

प्राधिकृत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड

माम लोकांना कळविण्यात येते की. खालील परिशिष्ट

वर्णन केलेल्या मिळकतीचे विद्यमान मालक व आम अशील १. श्रीमती. जीविबेन अंबावी पटेल २. श्री. विनो . अंबाबी पटेल ३. श्री रमेश अंबाबी पटेल ४. सो. चेतन अंबाबी पटेल , रा. - फ्लॅट नं. - ८०४, आठवा माळ पंतनगर विश्राती सोसायटी , समता कॉलनी , पंतनगर ग्राटकोपर पूर्व मुंबई ४०००७५. यांची मालकी हकाची गाबेवहिवाटीची निर्वोध व निर्जाखमी असलेली मिळक असून सदर मिळकत ही आमचे अशील नं. १ यांचे पनी व २ ते ४ यांचे वडील कै. अंबावी हिरा पटेल यांची चकष्टार्जित मिळकत असून त्यांचा मृत्यू दि. २८ ऑगस १०२० रोजी झाला.

न्यांच्या मृत्यूपश्चात त्यांची पत्नी श्रीमती. जीविबेन अंबावी पटेल मुलगा श्री. विनोद अंबावी पटेल , मुलगा श्री रमेश अंबावी पटेल, मुलगी सो. चेतना अंबावी पटेल वार असून विनोद, रमेश आणि चेतना यांनी त्यांच्या हिस्यान नोंदणीकत हकसोड त्यांची आई जीविबेन याना दिलेर आहे. सबब सदर मिळकतीचे संदर्भात कुणाचा कसल्याह कारचा हक, हितसंबंध, गहाण, दान, छीज, बक्षीस करार मदार किवा कोणत्याही कोर्टात दावा, खटल हुकूमनामा, बहिबाट किंबा अन्य प्रकारचे इतर अधिकार हितसंबंध असल्यास त्यांनी सदरची नोटीस प्रसिद गल्यापासून १४ दिवसांच्या आत या संबंधाने मू जगदपत्रांसह स्वतः किंवा वकिलामार्फत आमचे व आम अशिलांचे नमूद पत्त्यावर येऊन समक्ष खात्री पटवून द्यावी तसे न केल्यास १४ दिवसांचे नंतर

पट्ट फिलकर्ती संदर्भात कोणाचारी कोणात्यारी एकए हक, हितसंबंध काहीही नाही असे मानण्यात येईल यानंत कोणाचीही हरकत / तक्रार मान्य केली जाणार नाही व आमचे अशील हे सदर मिळकतीचे मालक आहे. याच सर्वानी नोंट घ्यावी.

मेळकतीचे परिशिष्ट- फ्लॅट नं. -फ्लॅट नं. -८०४ आठवा माळा, पंतनगर विश्रांती सोसायटी, समता कॉलनी . स्तनगर , घाटकोपर पूर्व मुंबई ४०००७५. सदरील जाहीर नोटिसीचे प्रसारणाला आमची पूर्ण संम

- . श्रीमती. जीविबेन अंबावी पटेल श्री. विनोद अंबावी पटेल
- श्री रमेश अंबावी पटेल

अँड. नितीन वानखेडे अँड.. उच्च न्यायाल ऑफिस : ्शॉप न्. १८, प्रथमेश दर्शन बिलिंडग घाटकोपर स्टेशन जवळ, घाटकोपर (पूर्व) मुंबई : - ४०००७५ (अशिलांच्या वतीने वकील दिनांक- ०८/११ /२०२४

REVATI ORGANICS LIMITED

CIN: L92100MH1993PLC072194 PLOT NO.45, 1STFLOOR, GANPATIBNHAVAN, M.G.ROAD GOREGOAN WEST, MUMBAI-400062

Tel: 022-28791912 * E-mail: revati.organics9@gmail.com * Website: www.revatiorganics.in STATEMENT OF STANDALONE LINAUDITED FINANCIAL RESULTS (Rs. in Lakhs) FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2024 (Except Earning Per Share or the quarte For the half Corresponding For the period Quarter ender Quarter ende vear ended nalf vear ende 30.09.2024 30.09.2023 30.06.2024 30.09.2024 31.03.2024 Particulars (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) Total income from Operations (5.34)(6.16)(14.53)(10.35)Net Profit/(Loss) from continuing operations after tax (8.36)(41.86)Net Profit/(Loss) from discontinued operations after Tar Total Comprehensive Income for the period (8.36)(5.34)(6.16)(14.53)(41.86) (10.35)(Comprising Profit/(Loss) and Other Comprehensive Income for the period)
Equity Share Capital(Face Value Rs.10 per Share) 300.00 300.00 300.00 300.00 300.00 Reserves Excluding Revaluation Reserves as per (183.45)balance sheet of previous accounting year Earnings per share (Face Value Rs. 10 per share) (1.40) (1.40) (0.28)(0.18)(0.21)(0.48)(0.34)

The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial results are available on the Stock Exchange websites

ii) The financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 06th November, 2024. The financial results are prepared in accordance with the Indian Accounting Standards (IndAS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

For and on behalf of the Board DIN: 00434171

Date: 06th November 2024 सारस्वत 🕶 बँक

सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि.

दिनांक : ०८.११.२०२४

ठिकाणः मुंबई

सारस्वत को-ऑप. बँक लिमिटेड

७४-सी, समाधान बिल्डिंग, सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई-४०००२८. फोन क्र.: ८८२८८०५६०९/८६५७०४३७१३/१४/१५

मागणी सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरीटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये लिखित सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ (१) अन्वये मागणी सूचना

बॅकेच्या प्राधिकृत अधिकारी यांनी सिम्युटियाम्बेशन ऑफ रिकन्दुनशन ऑफ फायनात्गिअल ॲसेट्स ऑण्ड सिम्युरिटी इंटरेस्ट ऑन्ट २००२ च्या कलम १३ च्या पोटकलम (२) अन्यये खालील तरशिल नुसार कसूरार, कसूरार, कर्मादार, गहाणदार,/हमीदार यांन मागणी सूचना जारी केली. सदर सूचना ही कर्जदार/भगीदार/गहाणदार/हमीदार यांना सदर सूचना रीअस्टर्ड पोस्ट ए. डी. द्वारे पाठवल्या होत्या, तथापि शेवटच्या ज्ञात पत्यावर त्यांची सर्वावर कार्याणी आली नाही. खालील उद्घेषिक कर्जदार/भगीदार/गहाणदार/हमीदार/कायदेशीर वास्स यांना त्यांच्या शेवटच्या ज्ञात पत्यावर सूचनेची बजावणी ज्ञाली नाही पाहता, सदर मागणी सूचना ही सर्व संबंधीत पक्षकारांच्या माहीतीकरीता सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ (१) अन्वये प्रकाशित करण्यात येते.

	कर्जदार/संचालक/हमीदार/गहाणदारांचे नाव	कर्ज खाते क्र., व्याजाचा दर आणि शाखा	जंगमगहाण/गहाण तारण मत्ता	सूचना रक्कम (रक्कम रु. यात) आणि व्याजदर	मागणी सूचनेची तास्खि	एनपीए त
۲)	ट्युवक्राफ्ट प्रिसिजन प्रा. लि.	ओव्हरड्राफ्ट सापेक्ष मिळकत	I) जंगम मालमत्ता:-	ह. ९,४३,४९,०४१/-	१६.१०.२०२४	30.06.7
	(कर्जदार/गहाणदार)	४५६५००१०००००००९) स्टॉक आणि कर्जाचे जंगमगहाण 	(रु. नऊ करोड		
	प्लॉट क्र. बी-४२, एमआयडीसी, गाव भागड,	पीएलआर- ३.०५%	ii) प्लांट आणि मशिनरीचे जंगमगहाण	त्रेचाळीस लाख		
	गाव येलवडे, तालुका माणगाव, जिल्हा रायगड,	सध्या १२.६५% द.सा.		एकोणपन्नास हजार		
	पिन- ४०२ ३०८.	आणि दंडात्मक व्याज २%	II) स्थावर मिळकत:	एकेचाळीस मात्र)		
	आणि तसेच येथे	द.सा.	१. प्लॉट क्र. बी-४२, मोजमापित	(तुम्हीक्र. २ ते १२		
- \	१६, नाड्डी बाई सदन, मोहिली गाव, पाईपलाईन, साकीनाका, मुंबई – ४०० ०७२.		५०००.०० चौ. मीटर्स, एमआयडीसी	यांना कर्ज धकित		
(۲	श्री. शिरीच कैलाश शर्मा,	20.00	मध्ये, गाव भागड औद्योगिक क्षेत्र,	रकम समाविष्टीत		
	(संचालक/हमीदार)	पॅकेजिंग क्रेडिट	येलवडेच्या गाव हद्येत आणि माणगाव	थिकत स्क्रम रू		
	प्लॉट क्र. बी-४२, एमआयडीसी, गाव भागड, गाव येलवडे, तालुका माणगाव, जिल्हा रायगड,	आयएनआसीसी००००००४	नगर नारकदण्या नयादलाहर, तासुका :	१,०७,१५,६५३/-		
	पान परावड, तासुका माणपान, ाजल्हा रायपाड, पिन- ४०२ ३०८.	पीएलआर- ३.०५%	माणगाव आणि नोंद्णी जिल्हा रायगड-	३०.०९.२०२४ रोजीस जीईसीएल		
	आणि तसेच येथे	सध्या १२.६५% द.सा. आणि दंडात्मक व्याज २%	४०२ ३०८ आणि तेथे बांधकामित	सुविधेकरिता),		
	१६, नाड्डी बाई सदन, मोहिली गाव, पाईपलाईन, साकीनाका, मुंबई– ४०० ०७२.	द.सा.	फॅक्टरीची इमारत अंदाजे मोजमापित	अधिक प्रदानाच्या		
	आणि तसेच येथे	0.411	१८८४.३५ ची. मीटर्स किंवा आसपास	तारखेपर्यंत		
	बी/१९, सुयोग अपार्टमेंट, जुह वसोंवा लिंक रोड, एचडीएफ्सी बैंकेच्या बाजूला, अंधेरी (पश्चिम), मुंबई- ४०० ०५३.	मुदत कर्ज	येथील जमिनीचे ते सर्व भाग आणि	०१.१०.२०२४ पासून		
3)	श्री. फिट्झगेराल्ड फ्रान्सिस अँड्राडे,	४५६७००१००००००५	विभाग. टचुबक्राफ्ट प्रिसिजन प्रा. लि.	सांपार्श्विक दराने पुढील		
	(संचालक/गहाणदार/हमीदार)	पीएलआर- ३.०५%	च्या मालकीचे आणि सीमाबध्द	व्याज.		
	प्लॉट क्र. बी-४२, एमआयडीसी, गाव भागड,	सध्या १२.६५% द.सा.	पुढीलप्रमाणे:- उत्तरेला किंवा त्या दिशेने : रस्ता			
	गाव येलवडे, तालुका माणगाव, जिल्हा रायगड,	आणि दंडात्मक व्याज २%	आर/डब्ल्यु ४५ मी. आणि रस्ता			
	पिन-४०२३०८.	द.सा.	दक्षिणेला किंवा त्या दिशेने : प्लॉट क्र.			
	आणि तसेच येथे		बी-४३ आणि बी-४१			
	खोली क्र. १६, नाड्डी बाई सदन, मोहिली गाव, पाईपलाईन, साकीनाका, मुंबई- ४०० ०७२.	मुद्त कर्ज	पूर्वेला किंवा त्या दिशेने : रस्ता आणि			
	आणि तसेच येथे	४५६७००१००००००१३	पूर्वाता क्या त्या दशन : स्टता जााग प्लॉट क्र. बी-४३			
	फ्लॅट क्र. २०६, २रा मजला, ''सी'' किंग, रश्मी गार्डन (एव्हरशाईन), गाव अचोळे, एव्हरशाईन सिटी, वसई (पूर्व),	पीएल आर - ३.०५%	पश्चिमेला किंवा त्या दिशेने : रस्ता			
	जि. पालघर – ४०१ २०८.	सध्या १२.६५% द.सा.	आर/डब्ल्यु ४५.०० मी. आणि प्लॉट			
	आणि तसेच येथे	आणि दंडात्मक व्याज २%	क्र. बी-४१			
	फ्लॅट क्र. ५१२, ५वा मजला, ''एल'' इमारत, गार्डन ब्ह्यू अपार्टमेंट सीएचएस लि., रॉयल पाल्म्स, आरे रोड, गोरेगाव (पूर्व), गाव मरोशी, मुंबई- ४०००६५.	द.सा.	२. फ्लॅट क्र. ५१२, मोजमापित ४८.६० ची.	1		
	गारगाव (पूव), गाव मराशा, मुंबई- ४०० ०६५.		मीटर्स बिल्ट अप क्षेत्र, ५वा मजला,			
J.	श्री. फ्रेडिक्स फ्रान्सिस अँडाडे,	मुद्दत कर्ज	''एल'' अशा ज्ञात इमारतीमध्ये, गार्डन			
l°'	(संचालक/गहाणदार/हमीदार)	४५६७००१००००००८२	व्ह्यू अपार्टमेंट को-ऑप. हाऊसिंग			
	प्ताराज्या, पहाजारार, हमाचार) प्लॉट क्र. बी–४२, एमआयडीसी, गाव भागड,	पीएलआर- ३.०५%	सोसायटी लिमिटेड, गॅयल पाल्म्स, आरे			
	गाव येलवडे, ताल्का माणगाव, जिल्हा रायगड,	सध्या १२.६५% द.सा.	कॉलनी, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४००			
	पिन- ४०२ ३०८.	आणि दंडात्मक व्याज २%	०६५ आणि सर्व्हें क्र. १६९ (भाग), सिटी			
	आणि तसेच येथे	द.सा.	सर्व्हे क्र. १६२७ (भाग) धारक, गाव :			
	१६, नाड्डी बाई सदन, मोहिली गाव, पाईपलाईन, साकीनाका, मुंबई- ४०० ०७२.		मरोशी, तालुका बोरिवली, मुंबई			
	आणि तसेच येथे	मुदत कर्ज	उपनगराच्या नोंदणी जिल्ह्यात आणि			
	फ्लॅट क्र. ५१३, ५वा मजला, ''एल'' इमारत, गार्डन व्ह्यू अपार्टमेंट सीएचएस लि., रॉयल पाल्म्स, आरे रोड, गोरेगाव	४५६७००१००००००५१	बृह-मुंबईच्या महानगरपालिकेच्या प्रभाग			
	(पूर्व), गाव मरोशी, मुंबई- ४०० ०६५.	पीएलआर- ३.०५%	क्र. केई च्या हद्दीत वसलेले, श्री.			
4)	श्रीम. सुमन संजीव अरडेकर,	सध्या १२.६५% द.सा. आणि दंडात्मक व्याज २%	फिट्झगेराल्ड फ्रान्सिस अँड्राडे आणि			
	(संचालक/हमीदार)	दसा.	श्रीम. आर्या फिट्झगेराल्ड अँड्राडे यांच्या			
	प्लॉट्क्र. बी-४२, एमआयडीसी, गाव भागड,	4.411.	मालकीचे.			
	गाव येलवडे, तालुका माणगाव, जिल्हा रायगड,	एफआयटीएल				
	पिन- ४०२ ३०८.	४५६७००१०००००१३७				
	आणि तसेच येथे	पीएलआर- ३.०५%	३. फ्लॅट क्र. २०६, मोजमापित ५७२ चौ.			
	१६, नाड्डी बाई सदन, मोहिली गाव, पाईपलाईन, साकीनाका, मुंबई - ४०० ०७२.	सध्या १२.६५% द.सा.	फू. चटई क्षेत्र, 'सी'' विंग मधील २रा			
	आणि तसेच येथे	आणि दंडात्मक व्याज २%	मजला, ''रश्मी गार्डन'', गाव :			
	फ्लॅट क्र. बी/५०३, ५वा मजला, ''श्री मंगेशी धाम टॉक्र, आधारवाडी, मुंबई-भिवंडी हायवे, तानाजी नगर, कल्याण	द.सा.	अचोळेचा सर्व्हे क्र. २४७, हिस्सा क्र. १			
٠,	(प), जि. ठागे – ४२१ ३०१. श्रीम , बीणा शिरीष शर्मा,	T	ते ४ धारकवर बांधकामित, एव्हरशाईन			
9)	श्रामः वाणा । शराच श्रमः, (हमीदार)	जीईसीएल	सिटी, वसई (पू), जि. पालघर- ४०१			
	बी/१९, सुयोग अपार्टमेंट, जुह वसोंवा लिंक रोड, एचडीएफसी बैंकेच्या बाजूला, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५३.	980000000046839	२०८, श्री. फिट्झगेराल्ड फ्रान्सिस अँड्राडे			
دورا	श्री. संजीव विष्णु अरडेकर,	पीएल आर - ६.४५%	आणि श्रीम. लिना फ्रान्सिस अँड्राडे यांच्या मालकीचे.			
9	(हमीदार)	सध्या ९.२५% द.सा. आणि	मालकाच.			
	फ्लॅट क्र. बी/५०३, ५वा मजला, ''श्री मंगेशी धाम टॉक्स, आधारवाडी, मुंबई-भिवंडी हायवे, तानाजी नगर, कल्याण	दंडात्मक व्याज २% द.सा.		-		
	(प), जि. ठाणे – ४२१ ३०१.		४. फ्लॅट क्र. ५१३, मोजमापित ९०.५२ चौ.			
4	श्रीम. पल्लवी फेड्रिक्स अँड्राडे,		मीटर्स, ५वा मजला, ''एल'' अशा ज्ञात			
-	(गहाणदार/हमीदार)		इमारतीमध्ये, गार्डन व्ह्यू अपार्टमेंट को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, रॉयल पाल्म्स.			
	फ्लॅट क्र. ५१३, ५वा मजला, ''एल'' इमारत, गार्डन न्ह्यू अपार्टमेंट सीएचएस लि., रॉयल पाल्म्स, आरे रोड, गोरेगाव		हाऊसग सासावटा लामटङ, रावल पालम्स, आरे कॉलनी, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४००			
	(पूर्व), यात्र मरोशी, मुंबई- ४०० ०६५.	रोहा शाखा	०६५ आणि सर्व्हें क्र. १६९ (भाग), सिटी			
9)	श्रीम. आर्चा फिट्झगेराल्ड अँड्राडे,		सन्हें क्र. १६२७ (भाग) धारक, गाव :			
	(गहाणदार/हमीदार)		मरोशी, तालुका बोरिवली, मुंबई उपनगराच्या			
	फ्लॅट क्र. ५१२, ५वा मजला, ''एल'' इमारत, गार्डन व्ह्यू अपार्टमेंट सीएचएस लि., रॉयल पाल्म्स, आरे रोड, गोरेगाव		नोंदगी जिल्ह्यात आणि बृहन्मुंबईच्या			
	(पूर्व), गाव मरोशी, मुंबई- ४०० ०६५.		महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. केई च्या हद्दीत			
20	o) श्री. विष्णू गोविंद अरडेकर,		वसलेले, श्रीम. पहुंची फेड्विस अँड्रांडे आणि			
	(गहाणदार/हमीदार)		फेडिक्स फ्रान्सिस अँडाडे यांच्या मालकीचे.			
	फ्लॅट क्र. बी/५०३, ५वा मजला, ''श्री मंगेशी धाम टॉक्स, आधारवाडी, मुंबई-भिवंडी हायवे, तानाजी नगर, कल्याण			-		
	(प), जि. ठाणे – ४२१ ३०१.		५. फ्लॅट क्र. ५०३, मोजमापित ५५१.००			
33) श्री. विनय विष्णू अरडेकर,		चौ. फू.+३८२ चौ. फू., संलग्न क्षेत्र, बी विंग, ५वा मजला, श्री मंगेशी धाम टॉवर			
	(गहाणदार/हमीदार)					
	फ्लॅट क्र. बी/५०३, ५वा मजला, ''श्री मंगेशी धाम टॉक्स, आधारवाडी, मुंबई-मिवंडी हायवे, तानाजी नगर, कल्याण		को-ऑपरेटिव्ह हो. सोसायटी लि.,			
	(प), जि. ठाणे- ४२१ ३०१.		आधारवाडी, मुरबाड-भिवंडी हायवे,			
23	१) श्रीम. लिना फ्रान्सिस अँड्राडे,		तानाजी नगर, कल्याण (प), जि. ठाणे-			
	(गहाणदार/हमीदार)		४२१ ३०१. श्री. विनय विष्णू अरडेकर आणि श्री. विष्णू गोविंद अरडेकर यांच्या			
	फ्लंट क्र. २०६, २रा मजला, ''सी'' विंग, रश्मी गार्डन (एव्हरशाईन), गाव अचोळे, एव्हरशाईन सिटी, वसई		आण श्रा. विष्णू गाविद अरडकर याच्या मालकीचे.			
1	(पूर्व), जि. पालघर - ४०१ २०८.	I	শাণেকাম.	I	I	i .

वरील कर्ज खाते वरील तक्त्यात नमूद नुसार नॉन प्रकॉमिंग ऑसेट झाले. तुमच्या द्वारे निष्पादीत ट्स्तावेजांच्या सुकृताद्वारे वरील नमूद तारण मत्तावर बँकेच्या नावे गहाण प्रभार निर्माण झाला आहे. तुम्हा सर्वांना बँक याद्वारे कळविते की. सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनाश्गिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरीटी इंट्रेस्ट ॲक्ट, २००२ (यानंतर सदर ऑक्ट असा संदर्भ) च्या कलम १३ च्या पोट-कलम (२३) अनुसार बैंके च्या लेखी संमतीशिवा तुम्हाला सदर सूचनेच्या पावती/प्रकाशन नंतर उसरोल्लेखित तारण मत्तेची विक्री, भाडेपुडा किंवा त्रयस्थ पक्ष हितसंबंध निर्माण करण्यापासून प्रतिबंधित करण्यात येत आहे. वरील पाहता बैंक याद्वारे सदर ऑक्टच्या कलम १३ च्या पोट कलम (२ अन्वये सदर सूचना जारी/प्रकाशित करीत आहे आणि सदर सूचनेच्या तारखेपासून ६० **दिवसांच्या आत** वरील तक्त्यात नमूद रकमेची परतफेड काण्यासाठी बोलावत आहोत, कसुर केल्यास, सदर बँक जमी, विक्री आणि/र्किंवा 🛚 सर्व कृती करण्या

कुपया पुढे नोंट च्यावी की, सप्फैसी ॲवटच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) अनुसार **सदर बँक** द्वारे उपार्जित सर्व परिव्यव, प्रभार आणि खर्चासह बँकेची थकबाकी ही विक्रीकरीता निश्चित केलेल्या तारखेपुर्वी कोणत्याही वेळेस बँकेला भरणा . हेल्यास, तारण मत्तेची बँकेद्वारे विक्री करण्यात येणार नाही आणि सदर तारण मत्तेची विक्री करीता बँकेद्वारे पुढील पावले उचलण्यात येणार नाहीत. आपले स्नेहांकित

(टीप : स्वैर भाषांतर तफावत आढळल्यास मुळ इंग्रजी ग्राह्य)

सुरेश डाबरे वरिष्ठ व्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी सारस्वत को-ऑप. बँक लिमिटेड करित

(For political party to publish in website, newspapers, TV)

Declaration about criminal antecedents of candidates set up by the party

(As per the judgment dated 25th September, 2018 of Hon'ble Supreme Court in WP (Civil) No. 536 of 2011 (Public interest Foundation & Ors. Vs. Union of India & Anr.)

Name of Political Party: Bharatiya Janata Party

Name of Election: Maharashtra Legislative Assembly - 2024

Name of State/UT: Maharashtra

1	2	3	4			5		
SI. No.	Name constituency	Name candidate	(A) Pending C	riminal Cases	(B) Details about cases of conviction for criminal offen			
	153 - Dahisar	MANISHA ASHOK CHAU- DHARY	Case No. & Acts the con & brief described.		Name of Court & date (s) of Order (s)	Description of Offence(s) & punishment imposed	Maximum Punisment Imposed	
1.			Chief Metropolitan Magistrate Court, Borivali. C.C. No. 238 / PW/2022	U/s.188, 269, 34 of IPC, Sec. 51 of Disaster Management Act.	Nil	Nil	Nil	
2.			Pending	U/s. 188, 269, 34 of IPC, Sec. 51 of Disaster Management Act.	Nil	Nil	Nil	
3.			Pending	U/s. 188, 269, 34 of IPC, Sec. 51 of Disaster Management Act.	Nil	Nil	Nil	

Name of constituency: 153 - DAHISAR

Signature of office bearer of the Political Party

Name and designation..... Chandrashekhar Bawankule

Place: Mumbai President, Date: 07/11/24 Bharatiya Janata Party, Maharashtra



युरोटेक्स इंडस्ट्रीज ॲण्ड एक्सपोर्टस् लिमिटेड

नों. कार्यालय: १११०, रहेजा चेंबर्स, ११ वा मजला, २१३, निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१

दुरध्वनी : ०२२-६६३० १४०४ ● फॅक्स : ०२२-२२०४ १४३५ ● वेबसाईट : www.eurotexgroup.in • ई-मेल : eurotex@eurotexgroup.com • सीआयएन : एल७०२००एमएच१९८७पीएलसी०४२५९८

३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष

(रु. लाखांमध्ये) संपलेले

अ. क्र.	तपशिल	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्ध वर्ष	संपलेले अर्ध वर्ष	संपलेले वर्ष
		३०.०९.२०२४	३०.०६.२०२४	३०.०९.२०२३	30.09.7078	३०.०९.२०२३	३१.०३.२०२४
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	६९.३७	१०६.४७	१७.३३	१७५.८४	१०४.३७	२९१.६८
2	सर्वसाधारण कामकाजातून करपश्चात निव्वळ तोटा	(१५२.३३)	(१११.३७)	(२०३.९२)	(२६३.७०)	(३६२.०९)	(६५३.४३)
ş	कालावधीकरिता करपश्चात निव्वळ तोटा (अनन्यसाधारण बाबीनंतर)	(१५२.३३)	(१११.३७)	(२०३.९२)	(२६३.७०)	(३६२.०९)	(६५३.४३)
8	कालावधीसाठी करोत्तर एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (अनन्य साधारण बाबीपश्चात)	(११९.३७)	(९५.३७)	(१४९.५४)	(२१४.७४)	(३२१.३२)	(६८९.६८)
4	समभाग भांडवल	८७४.०२	८७४.०२	८७४.०२	८७४.०२	८७४.०२	८७४.०२
ε	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे पुनर्मूल्यांकीत राखीव वगळून)						(३,५९०.४९)
O	प्रति समभाग प्राप्ती (अनन्यसाधारण बार्बीपूर्वी) (प्रत्येकी रु. १०/– चे) मूलभूत आणि सौम्यिकृत (रु.)	(४७८)	(१.२७)	(7.33)	(३.०१)	(४.१४)	(७.४७)
۷	प्रति समभाग प्राप्ती (अनन्यसाधारण बार्बीनंतर) (प्रत्येकी रु. १०/- चे मूलभूत आणि सौम्यिकृत (रु.)	(१.७४)	(१.२७)	(२.३३)	(३.०१)	(४.१४)	(७.४७)

- १. सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे दाखल केलेल्या तिमाही/अर्ध वार्षिक अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. तिमाही अर्धवार्षिक अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट (www.bseindia.com आणि www.nseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (www.eurotexgroup.com) वर उपलब्ध आहे.
- २. हे विवरण कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्ड) रुल्स, २०१५ (इंड एएस) सहवाचता कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्ड) रुल, २०१५ चा नियम ३ आणि कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्ड) अकाऊंटींग रुल्स, २०१६ ला अनुसरुन बनवले आहे.

३. विद्यमान कालावधीच्या सादरीकरणाशी त्यास तूलनायोग्य करण्याकरिता आवश्यक भासेल तेथे मागील कालावधीची आकडेवारी पुनर्गठीत/पुनर्रचित केली आहे.

युरोटेक्स इंडस्ट्रिज ॲण्ड एक्स्पोर्टस् लिमिटेड करिता

ठिकाणः मुंबई अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिनांक : ७ नोव्हेंबर, २०२४ (डीआयएन: ०००२७३३५)



जोस्टस इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड

सीआयएन क्र. एल२८१००एमएच१९०७पीएलसी०००२५२ नों. कार्यालय : ग्रेट सोशल बिल्डिंग, ६० सर फिरोझशाह मेहता रोड, मुंबई-४०० ००१.

द्. क्र. ९१-२२-६२३७४०००, +९१-०२२-२२७०४०७१, वेबसाईट : www.josts.com, ई-मेल : jostsho@josts.in

			अलि	ा म					एका	त्रेत		
तपशिल	संपलेली तिमाही ३०.०९.२०२४ अलेखापरीक्षित										संपलेले अर्ध वर्ष ३०.०९.२०२३ अलेखापरीक्षित	
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	4,229	4,766	3,609	११,१७५	७,३२५	१७,५५३	६,२५९	५.६८१	8,888	११,९४०	9,988	36,63
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अफ्वादात्मक आणि /किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी)	५६९	४७६	३०६	१,०४७	845	१, ३४३	১৮৮	87\$	३१३	१,२१३	४६१	१,३७
कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	५६९	४७६	३०६	१,०४७	856	१, ३४३	५१३	३६४	२२०	967	339	99
कालावधीसाठी करोपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	४१०	34.0	२१३	७६९	३०५	९६८	५१३	३६४	२२०	967	338	99
कालावधीसाठी एकूण सर्व समावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/ (तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	४१०	३५६	388	७६९	₹0₹	९५०	५१३	३६३	222	967	३३६	9/9/
समभाग भांडवल	९८	9.6	93	96	93	9.6	9.6	96	९३	9.6	९३	9.
राखीव (ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे पुनर्मूल्यांकीत राखीव वगळून)	-	-	-	-	-	દ્દ, १७५	-	-	-	-	-	ધ,,૭૦
प्रत्येकी रु. २/- ची प्रती समभाग प्राप्ती (अवार्षिक) रू.												
(ए) मूलभूत :-	۶۶.۷	9,30	8.40	१५.७३	७.२९	१९.८०	१०.४९	૭.૪५	४.७१	१७.९७	७.२९	२०.२
(बी) सौम्यिकृत :-	८.३५	७.२६	8.40	१५.६५	૭.૨૬	१९.७०	१०.४४	9.83	80.8	१७.८८	૭.૨५	२०,२

- वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेखुलेशन्स, २०१५ च्या रेखुलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे सादर केलेल्या तिमाही आणि अर्ध वर्ष समाप्तीच्या अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही आणि अर्ध वर्ष समाप्तीसाठी वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंज वेबसाईट (www.bseindia.com) आणि
- कंपनीची वेबसाईट (www.josts.com) वर उपलब्ध आहे. हे विवरण कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस्) रुल्स, २०१५ (इंड एएस) सहवाचता सुधारित कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्ड) रुल्स, २०१५ चा नियम ३ ला अनुसरून बनवले आहे.
- वरील निष्कर्ष लेखापरीक्षिण समितीने पुनर्विलोकित करुन त्यांची शिफारस केली व ०७ नोव्हेंबर, २०२४ रोजी झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने मंजुर केले. ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि
- अर्ध वर्षासाठी जारी केलेल्या लेखापरिक्षण अहवालामध्ये कोणतेही ताशेरे नाहीत. कंपनीचे विभागीय अहवाल ''प्रवर्तकीय विभाग'' वरील इंड एएस-१०८ नुसार बनवले आहेत.
- चालू कालावधी/वर्षाच्या आकडेवारीशी सुसंगत होण्यासाठी आवश्यकते नुसार मागील कालावधी/वर्षाची आकडेवारी पुनर्गठीत/पुनर्वर्गीकृत केली आहे.

जय प्रकाश अगरवाल

ठिकाण : ठाणे

दिनांक: ७ नोव्हेंबर, २०२४

जोस्टस् इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड साठी डीआयएनः ००२४२२३२